

वन विभागातील सर्व चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना  
खाकी रंगाचा गणवेश पुरवठाबाबत.

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग  
शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण-२०१५/ प्र.क्र.३७/फ-५  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२  
दिनांक. २८ मार्च, २०१६

- पहा:-** १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: गणवेश -३४९३/प्र.क्र.१२८/९४/२९,  
दिनांक १२ ऑक्टोबर, १९९४  
२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: संकिर्ण -१० ०१/ ३०५४/ प्र.क्र.२१/  
२००२/ २९, दिनांक १६ जानेवारी, २००३  
३) शासन निर्णय, उद्योग उर्जा विभाग, क्रमांक भांखस/यंत्रमाग कापड (हातमाग  
कापडाशिवाय)/दर निश्चिती/ (१४)/२०१४-१५/ अ-१०४९ दि.२१ ऑगस्ट, २०१४  
४) शासन निर्णय, उद्योग उर्जा विभाग, क्रमांक भांखस/यंत्रमाग कापड (हातमाग  
कापडाशिवाय)/दर निश्चिती/(२०)/२०१२-१३/ बी-७९०० दि.८ ऑगस्ट, २०१२  
**संदर्भ:** १) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संसाधन उपयोग), म.रा. नागपूर यांचे पत्र क्रं. कक्ष-८/  
भांडार/मुले /प्र.क्र.१६/ जी-१११/१४-१५ दि.२१ जानेवारी, २०१५ व दि.८/४/२०१५  
२) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन), म.रा. नागपूर यांचे पत्र क्रं. कक्ष-  
८/भांडार/ मुले /प्र.क्र.१६ ((०७-०८)/ जी-११/१५-१६ दि.३/१०/२०१५ व  
दि. ९ /११/ २०१५  
३) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र क्र.कक्ष-  
८/भांडार /मुले/प्र.क्र.१६ (०७-०८)/जी-१५०/२०१५-१६, दिनांक १५ मार्च, २०१६

**शासन निर्णय :-**

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे कार्यालयातील चतुर्थ श्रेणी संवर्गातील कर्मचाऱ्यांना पांढऱ्या रंगाऐवजी खाकी रंगाचा गणवेश पुरविण्याचे प्रस्तावित केले होते , तथापि केवळ एका कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा गणवेशाचा रंग बदलणे प्रशासकीय दृष्टीकोनातून योग्य होणार नसल्यामुळे वन विभागातील सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना खाकी रंगाच्या गणवेशाचा पुरवठा करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. हया संबंधी शासनाने सर्वांगीन विचार करून संदर्भ क्र. ३ नुसार प्रस्तावित केल्यानुसार गणवेश पात्र असलेल्या “वन विभागातील सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरिता सरसकट पांढऱ्या रंगाच्या टेरीकॉटचा गणवेशाऐवजी खाकी रंगाचा टेरीकॉटचा गणवेश पुरविण्यास खालील अटीच्या अधिन राहून मान्यता देत आहे.

१. गणवेश पात्र सर्व चतुर्थश्रेणी संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचा रंग पांढऱ्याऐवजी खाकी मंजूर करतांना कोणताही अतिरिक्त खर्च होणार नाही याची दक्षता घ्यावी.
२. राज्य शासनाच्या चतुर्थश्रेणीतील कर्मचाऱ्यांना गणवेश पुरविण्यासंदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदींचे तंतोतंत पालन करावे.

सदरहू शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक ११/०२/२०१६ च्या पूर्व सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०१६०३२८१४०५४८५७१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने.

(अनिल धस)

कार्यासन अधिकारी  
महसूल व वन विभाग

प्रति,

- १) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर
- २) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर
- ३) प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन), महाराष्ट्र राज्य, नागपूर
- ४) प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन शिक्षण व प्रशिक्षण), महाराष्ट्र राज्य, नागपूर
- ५) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वन विकास महामंडळ, १२, रॉवेल प्लाझा, कडबी चौक, कामठी रोड, नागपूर
- ६) प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा महासंचालक, सामाजिक वनिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे
- ७) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संसाधन उपयोग), महाराष्ट्र राज्य, नागपूर
- ८) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (सर्व)
- ९) मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक/वन्य जीव) (सर्व),
- १०) मुख्य वनसंरक्षक (सर्व)
- ११) वनसंरक्षक (सर्व)
- १२) उप वनसंरक्षक (सर्व)
- १३) विभागीय वन अधिकारी (सर्व)
- १४) उपविभागीय वन अधिकारी (सर्व)
- १५) महालेखापाल-१ (लेखापरिक्षा) महाराष्ट्र राज्य मुंबई
- १६) महालेखापाल-२ (लेखापरिक्षा) महाराष्ट्र राज्य, नागपूर
- १७) महालेखापाल-१ (लेखा अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य, मुंबई
- १८) महालेखापाल-२ (लेखा अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य, नागपूर
- १९) मा. मंत्री (वने) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- २०) वन विभागाचे सर्व कार्यासने, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- २१) निवड नस्ती फ-५ कार्यासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२